

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी
घरकुल योजनेची अंमलबजावणी करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,

शासन निर्णय क्रमांक : बीसीएच-२०११/ प्र.क्र. १२६/मावक-२

मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १९ नोव्हेंबर, २०११.

- वाचा :**
- १ शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक: बीसीएच-२००८ /प्र.क्र.३६/मावक-२, दिनांक १५ नोव्हेंबर, २००८
 - २ शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक-बीसीएच-२००९ /प्र.क्र. १५९/मावक-२, दिनांक ९ मार्च, २०१०
 - ३ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, पुरक पत्र क्रमांक-बीसीएच-२००९ /प्र.क्र. १५९/मावक-२, दिनांक ६/८/२०१०
 - ४ शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक-बीसीएच-२००९ /प्र.क्र. १५९/मावक-२, दिनांक २/१२/२०१०
 - ५ शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक: बीसीएच-२००९ /प्र.क्र. १५९/मावक-२, दिनांक २/८/२०११

प्रस्तावना :

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लोकांसाठी संदर्भाधीन अनु.क्र.१ येथील शासन निर्णयान्वये "अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजना" सुरु करण्यात आलेली आहे. उपरोक्त संदर्भाधीन अनु.क्र.२ ते ५ येथील शासन निर्णय व परिपत्रकान्वये सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वस्तर मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदरहू घरकुल योजनेला नांव देण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :

"अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजना" या योजनेला "रमाई आवास योजना" असे नांव देण्यात येत आहे. तसेच सदरहू योजनेसाठी बोधचिन्ह (लोबो) अंतीम करण्यात आला असून सदरहू योजनेचे बोधचिन्ह पुढीलप्रमाणे राहील



४. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक क्रमांक 2011122073814001 असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


 (दिनेश वाघमारे)
 सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा.राज्यपाल यांचे सचिव

मा.मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव

मा.उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव

मा.मंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव

मा.राज्यमंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव

सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव

प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव, गृह निर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई

सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

महालेखापाल (लेखा परीक्षा); महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

सर्व विभागीय आयुक्त

महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रविकास प्राधिकरण, बांद्रा-कुला संकुल, मुंबई

संचालक, नगरपालीका प्रशासन, वरळी, मुंबई.

उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रविकास प्राधिकरण, बांद्रा(पू), मुंबई
सर्व जिल्हाधिकारी
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
वित्त विभाग (व्यय-१४/अर्थोपाय), मंत्रालय, मुंबई
सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी,
सर्व विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी
सर्व समाज कल्याण अधिकारी, गट-अ, जिल्हा परिषद
सर्व आयुक्त, महानगर पालिका
मुख्याधिकारी, सर्व नगर पालिका/नगर परिषद
निवड नस्ती - मावक-२.